

SEJAL GLASS LTD. (DIN EN ISO 9001:2008)

Registered Office : Sejal Encasa, 173 / 174. S.V. Road, Kandivali (West), Mumbai - 400 067. Tel. : +91- 22 - 2866 5100

Factory : Plot No. 259/10/1, Dadra Village, District - Silvassa - 396193, U.T. of Dadra & Nagar Haveli, India. Tel : +91-74050 60870

E-mail: info@sejalglass.co.in | Website: www.sejalglass.co.in

Ref: SGL/Compliance/2021-22/110

September 08, 2021

Listing / Compliance Department BSE Limited

Floor 25, P J Towers,

Mumbai – 400 001

Dalal Street.

BSE Scrip Code: 532993

Listing/Compliance Department National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai – 400 051

NSE Symbol: SEZAL

Subject : Newspaper Advertisement.

Reference: Regulation 30 and Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, Company has published Notice of the 23rd Annual General Meeting of the Company in 'Active Times' (English) and 'Mumbai Lakshadeep' (Marathi) edition dated September 08, 2021, The clippings of Newspapers are enclosed herewith.

This information is for your record.

Thanking you.

Yours faithfully,

For Sejal Glass Limited

Ashwin S. Shetty.

V.P. - Operations & Company Secretary-Compliance Officer.

Encl: Clippings of Newspapers.



Corporate Identity Number: L26100MH1998PLC117437 (CIN)

er of the " MAGNA APPARTMENT "Swami Sparsh Co-op Housing Society having, address Fitwala Road, Opp. Prabh Swams Sparish Loop including Sought 20 - having, address Fitwella Read, Opp, Prabhaderin Railway Station, Elphinstone, Mumbai-800013 and holding Flat No. 1902 in the building of the society, died on 14.01.2019 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of hisher/tible claims/ objections are received within the period prescribed above, the society shall befree to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall befree to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ the deceased member in the capitals property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interes of the deceased member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society veen 07.00 P.M. to 09.00 P.M. from the of expiry of its period.

Place : Mumbai Date : 8/9/2021

For and on behalf of "MAGNA APPARTMENT" Swami Sparsh Co-op. Housing Society Ltd.

VISAGAR POLYTEX LIMITED Regd. Oft - 907/908, Dev Plaza, S.V. Road, ndheri (W), Mumbal-400058 Tel: 022-67424815, Vebsite: www. www.visagarpolytex.in, Email: contact@visagar.com CIN: L65990MH1983PLC030215

Notice is herebyghen that the 38th Amrual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday. September 28. 2021 of 1100 am. at 90°/7006, Dev Pazz, Opp. Andherl Fire Station, S.V. Road, Andherl (West), Mumbel 400058. Maharashtra, holis to transact the business and special business as mentioned in the notice convening the said AGM.

special business an instantial convening the said/GM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Add, 2013 (Fort) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (Fulles). The Company is provising electronic voting (Remote evoting) facility to members to enable them to cast their votes electronically. The Members may cast their votes using the selectronically and the section of the work of the Medicing (remote evoting) than the vanue of the Medicing (remote evoting). The remote e-voting platform is provided by National Securities Depositry Limited (NSEL). The cut-off date for identifying the Shareholders if determining the eligibility to vote by remote e-votin facility or at the Meeting by Ballot will be Tuesda September 21, 2021.

Soptember 21, 2021.
A person, whose name appears in the register of Members/Beneficial owners as on the cut-off date in... September 21, 2021 only shall be eritifated to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting. For Remote e-Voting instructions, members are requested to go through the instructions given in the Notice of the ASM. Any person who becomes member of the Company person who becomes member of the Company before out-off date may obtain the User IO and password by sentifuga requestat evolong@mstl.co.in. The detailed procedure by obtaining User D and password is also provided in the Notice of the Meeting available on Company's website and at www.evudinghid.a.com. The members who have cast their vide by premote e-voling may aften die meeting but shall not been tilded to cast their vote again.

but main incheenings to care time roots again. Members are informed that (a) the Company has completed the dispatch of the Notice of the AGM and Annual Reports containing, inter also the Audited Accounts for the financial year ended March 31, 2021 and the Reports of Auditor on June 25, 2021 and the Teleports of Auditor on June 25, 2021 and the Teleports of Participation of the Participation of the Participation of September 2001. 02, 2021 through permitted modes. (b) Remote of voting shall commence at 09.00 a.m. on Saturday

wevotingind a.com • Scrutinizer's report along with the results of ng on the resolutions set out in the Notice of the offiginate resources on the Company's website www.baggampolytex.in, within 48 hours from the production of the AGM and the results shall also be

communicated to Stock Exchanges.

Notice is further given pursuant to Section 91 of the
Act, 2013, and other applicable provisions, if one
he Register of Members and Share if ransfer Book
of the Company will remain dosed from Weches day panywillremain closed from Wednes as r22, 2021 to September 28, 2021 (both da for the purpose of AGM of the Company

For Visagar Polytex Limit

KCD INDUSTIRES INDIA LIMITED

Regd. Office: 501, 5th Floor, Ruby Crescen

usiness Boulevard Ashok Chakravati Roa

Kandivali (E) Mumbai - 400101

CIN NO: L70100MH1985PLC301881:

Phone: +9137322030; Email id :

Website: www.kcdindustries.com

NOTICE

Notice is hereby given that 36th AGM of shareholders to be held on Thursday, 30th September, 2021 at 01:00 p.m. at the

shareholders to be need out introduced, but so september, 2021 at 01:00 p.m. at the Registered Office Address of the Company at 501, 5th Floor, Ruby, Crescent Business Boulevard Ashok Chakravati Road, Kandivali (E) Mumbai-400101. Electronic copy of the Notice and Annual Report along with Altendance Sip and Proxy Form has been sent to the members whose email IDs are registered with the Company Depository Participants(s). The said Annual Report is also available at the website of the company at www.kcdindustries.com as well as website of BSE Ltd. NSU. has been engaged by the Board for providing the e-voting platform. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 24/09/2021 to Tuesday, 28/09/2021 footh days inclusive). Members whose name are recorded as on the out-off date i.e., Transfer Books02021 engaged.

are recorded as on the cut-off date i.e. Thursday,23/09/2021 only will be entitled to

cast their votes either by remote e-voting o Poll at the AGM venue. The members who

have cast their vote by remote e-voting may

attend the meeting but shall not entitled to

cast their vote again. The period for remot

e-voting begins Monday, 27/09/2021 (10:00an and ends on Wednesday, 29/09/2021 (5:00pm

Persons becoming Members after sending

the Notice of the AGM but on or before cut-or

date i.e., Thursday, 23/09/2021 may write to

For KCD Industries India Limi

Chanda Jain Company Secretary

NSDL at evoting@nsdl.co.in requesting for user ID and password. Incase of any que onnected with e-voting, please see e-voting nanual available at www.evoting.nsdl.com help section or write an email t

Place: Mumbai Date: 08.09.2021

उपविभागीय अधिकारी माणगांव विभाग माणगांव यांचे न्वायालयात

प्रधाकर लक्ष्मण साने (मयत)

१. प्रधावती प्रधाकर साने, २. वैष्णवी महेश आंब्रे,

भक्ती सचिन पवार, ४. जान्हवी सतीश शिंदे,
 श्रद्धा प्रभाकर साने, ६. विनायक प्रभाकर साने.

सर्व रा. फ्लॉट क्र. २०३, न्यू लुक् अपार्टमेंट, ची. डी. अंबेकर मार्ग, उद्योग भवन, शारदा टॉकिज लॉन, दादर पूर्व

मौजे उंबर्डी, ता. माणगाव येथील खालील वर्णनाची मिळकत या अर्जाचा विषय आहे.

	3x.m.	सर्वे नं.	क्षेत्र (हे-आर-प्रति)	Same
ł	3118111			
ı	8	१०९/१अत्र	\$-06-0	२-२८
ı			८४-९व-०	
ı			66-08-0	

तरी वरील वर्णन केलेली मिळकतीमध्ये कोणीडी व्यक्ती अथवा व्यक्तींचा विक्री, गहाण लीज, तारण, भाडेपट्टी, बक्षिस, दान, देखभाल, पोटगी, वारसा, वडीवाट, करार, कब्जा किंवा इतः कुठल्याही प्रकारचा हक, दावा वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने/व्यक्तींनी ही नोटीस प्रसिद्ध . हाल्यापासून पंभरा दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांस त्यांचे निम्नलिखीत कार्यालयीन पत्पावर कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे तसे न कळविल्यास सदरच्या मिळकतीवर कोणाचाही कटल्याडी प्रकारचा डक्स. दावा व डितसंबंध नाडी. किंवा असल्यास त्यांनी तो सोडन दिला आं . तसे समजून आमचे अशिल खरेदीचा/विकसनकराराचा व्यवहार पूर्ण करतील, नाची नोंद प्यावी.

सदी/-थी. गणेश दत्तासम फाटक मो. ८६५२८६९२७७/९८२०५७४५१५

SEJAL GLASS

SEJAL GLASS LTD

CIN: L26100MH1988PLC117437 Regd. Off: 3" Floor, 173174, Sejal Encasa, Opp. Bata Showroom, SV, Road, Kandwal (West), Mumbai 400067. Website: www.sejaiglass.co.in Tel: 022 28665100

NOTICE is hereby given that the 23th Annual General Meeting (AGM) of the Members of Sejal Glass Limited the Company) will be held on Thursday, September 30, 2021 at 10,00 AM(IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means/QAVM) to transact the businesses, as set out in the Notice committing AGM.

used commenting Assault in view of the confiniting COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Atlairs (MCA) has vide its bircular No. 20/2020 dated May 05,2020 read with Circular No. 14/2020 dated April 18, 2020, Circular No. 17/2020 dated April 18, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2020 and Circular No. 16/2020 dated April 18, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 dated January 13, 2

In line with aforesaid MCA Circulars and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated In ine with aforessid MCA Circulars and SEBI Circular No. SEBINHOCFDICMD/DIGRIPO20079 dated May 12, 2003 and Circular No. SEBINHOCFDICMD/DIGRIPO20079 dated May 12, 2003 and Circular No. SEBINHOCFDICMD/DIGRIPO200714 dated January 15, 2021, Notice calling AGM, Inter alia, including e-Voring details, will be sent only by electronic mode to those Members whose email address are registered with the Company or Depository Participantly) or Registrar and Saret Transfer Agent. The Shareholders holding shares in devinate laddress from an enquested to furnish their email addresses and mobile number with their respective Depositories through their Depository Participants. The Shareholders holding abanes in physical forms are requested to furnish their email addresses and mobile number with Company's Registrar and Share Transfer Agent. Ms. Link Interim Inde Provise Limited at miteripleade. Plansition and the state of the Company was assistant and the Provise Company of the Compan

The Company will provide remote e-Voting facility to all the Members to cast their votes on all Resolutions set out in the Notice of the AGM. For the purpose of e-Voting the Company has entered into an Agreement with NSCI. for facilitating overlap through electronic means. Manner for voting remotely for shareholders of the Company will be provided in Notice of the AGM.

For Sejal Glass Limited

Ashwin S. Shetty V. P. Operations & Company Secretary Date : September 08, 2021

UNITECH INTERNATIONAL LIMITED CIN - L99999MH1994PLC082810

REGD. OFF: D/703, 7TH FLOOR, D-WING, NILKANT BUSINESS PARK, STATION ROAD,

VIDHYAVIHAR (WEST), MUMBAI 400086 NOTICE OF 26TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION

VIDHYMHAR (WEST), MUMBAT 400065

NOTICE OF 26TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURES DATES

NOTICE is hereby given that 26th Annual General Meeting of United International Limited will be held on Thursday, the 30th day of September, 2021 at 1:00 PM, at D703, 7th Floor, D-Wing, Nikant Business Park, Station Road, Vidhyawhar (West), Mumbai-400066 to transact the business as set out in the AGM Notice.

NOTICE is further given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rudes made there under and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement), Regulation, 2015, the Register of Members and share transfer books of the Company will remain closed from Thursday, 23rd September, 2021 to Thursday, 30th September, 2021 flooth days inclusive).

Pursuant to the provisions of Section 103 of the Companies Act, 2013, read with Rules made thereof and Regulation 44(1) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement). Regulation, 2015, the Company is providing e-voting facility to its Members holding shares as on Wednesday, 22nd September, 2021, being cut-off date, to exercise their rights to vote on business to be transacted at the AGM of the Company. The Members may cast heir votes using an electrocite voting system from a place other than the venue of the meeting (remote e-voting). The Company has engaged Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroti (West), Mumbai — 400 063 to provide remote e-voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules there of are as under:

. Date of Completion of dispatch of Notice of AGM - 08th September, 2021.

1. Deep or compretion or dispatch of Notice of AGM – 98th September, 2021.
2. The remote e-voting period commences on Monday, 27th day September, 2021 from 99.00 a.m. and ends on Wednesday, 29th September, 2021 at 5,00 p.m.
3. The voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. on 29th September, 2021.
4. My person which percent the Members of the Commence that the service of the se

September, 2021.

4. Any person who becomes the Members of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. 22nd September, 2021 can send request to https://www.evoting.nsdl.com or evoting@nsdl.co.in.

5. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Ask Questions ("FAGS") and e-voting menual evaluable at https://www.evoting.nsdl.com under help section . Email ID: helpdesk@nsdl.co.in Phone Number: 1800-222-990.

6. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

Southinzer's decision on the validity of a bolt form shall be final.

Scrutinizer's decision on the validity of a bellot form shall be final.

Pursuant to Regulation 44(1) and (2) of SEBI (Listing Obligation and Disclosure
Requirement) Regulation, 2015, members who do not have access to remote e-voting facility, may exercise their vote at the AGM of the Company by submitting the Ballot form which will be distributed at the AGM.

Whole Ti

Palsi Rhath

DIN: 01764594

Date: 08.09.2021

MANGAL MANGAL CREDIT AND FINCORP LIMITED

eg. Office: 1701/1702, 17th Flr.,'A' Wing, Lotus Corporate Pa Western Express Highway, Goregaon (E), Mumbai-400063 CIN No: L65990MH1961PLC012227 Tel No.: 022-42461300 Fax No.: 022-42461310 iance@mangalfincorp.com Website: www.mang. Email: compliar

NOTICE TO SHAREHOLDERS

For transfer of shares to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account

(As per Section 124(o) of the Companies Act, 2013)

Notice is hereby given that pursuant to provisions of Section 124 of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended (the "Rules"), the equity shares of the Company in respect of which dividend declared for the F.Y. 2013-14 has not been paid or claimed by the shareholders for seven (7) consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the Investor Education and Protection Fund Authority (Ast Parkherity).

In accordance with that, the Company proposes to transfer to IEPF the equity shares in respect of which dividend(s) remain unpaid or unclaimed for seven consecutive years or more for the financial year 2013-14.

Authority (the "Authority").

The Company has sent individual notices through post to the shareholders whose dividends are lying unclaimed for the last seven (7) consecutive years o more, advising them to claim the dividend expeditiously. A list of such shareholders who have not encashed their dividends for seve

secutive years and whose share are therefore due for transfer is available or the website of the Company http://www.mangalfincorp.com/ for informatio and necessary action by the Shareholders.

In case no claim is received for the dividend, the equity shares in respect of suc inclaimed dividend will be transferred to IEPF in accordance with the Rules on or before 1" October, 2021

lo claim shall lie against the Company in respect of the shares transferred t the Authority. However, the unclaimed dividend and shares transferred to the Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by the concerned shareholders from the Authority after following the rocedure prescribed by the Rules.

case of any queries in respect of the above matter, shareholders may co the Registrar and Transfer Agent of the Company, M/s Link Intime India Private Limited, C101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Tel.: 022 - 4918 6270, Fax: 022 - 4918 6060, E-mail: mt.helpdesk@linkintime.co.in/iepf.shares@linkintime.co.in.

For Mangal Credit & Fincorp Limited

Meghrai Jair

Chairman & Managing Director (DIN: 01311041) Place: Mumbai Date: 7th September, 2021

co-owner alongwith my client I SANDEEP RAMCHANDRA GUPTE

Co-owner alongwin my criem man, SANDEEP RAMCHANDRA GUPTE of Flat No. 302, Building No. 4-A, N.G. Suncity Phase - III Chs Ltd., Thakur Village, Kandivali (East), Mumbai - 400 101. (which is hereinafter referred to as "THE SAID FLAT"). The SAID AID AID THE SAID FLAT"). The SAID AID COMPAN AMOUNT OF THE SAID FLAT NO. 10 THE NO. 10 THE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that LATE SMT. SUMAN RAMCHANDRA GUPTE is the

other legal heirs. My client Mr.
SANDEEP RAMCHANDRA GUPTE, will
apply to the said Society for transfer of
50% shares of the said Late Smt. Suman
Ramchandra Gupte in respect of the said
Flat No. 302 and Share Certificate (which
is yet to be issued) in his favour.
If any person having any claim, right, title
and interest of whatsoever nature over
the same by way of Sale, Mortgage, lien,
exchange, inheritance, trust, legacy,
possession, lesse, leave and license, lien
required to make known to the
undersigned Advocate on the above
mentioned address within 15 days' notice
period, any claim from any person or
public will not be entertained and the said
Society will transfer the aforesaid Flat No.
302 in the name of my client MR.
SANDEEP RAMCHANDRA GUPTE.
Place: Mumbai

ace : Mumbai ate : 08-09-2021

| Date : 08-09-2021 | sd/-| A & R ASSOCIATES | Shop No. 8, N.G. Suncity phase - II | CHS Ltd., Thakur Village, Kandivali | (East), Mumbai - 400 101 | 9867358811, 9082435155, 9833462522

PUBLIC NOTICE

Notice is hereby given in general to public at large that our clients MR. SAMIR H. GANDHI & MRS. MONIKA S. GANDHI are the joint owners of a Residential Property viz. Flat No.K-1004, "Elite", Lakeshore Greens,

That our clients have represented tha That our clients have represented that they have iosVimisplaced from their custody the Original Agreement viz. Original Agreement to Set idented 20%2014 executed between LODHA HI-RISE BUILDERS PRIVATE LIMITED and MR. SAMIR H. GANDHI & MRS. MONIKA S. GANDHI. A police compilaint has been made in reference hereof at Local Police Station on 23.05.2021under Ref.No.802-2021.

2021. Any Person(s) having any objection to the above or any claim to or in respect of the aforesaid Flat property mentioned hereinabove or any part thereof by way of sale, exchange, inheritance, equity, easement, attachment, lispendence or otherwise, becomer is called for and easement, actachment, inspenience or otherwise howsoever is called for and required to make the same known in writing with all supporting authentic documents and necessary evidences thereto within 15 days from the date of publication hereof to Mrs. Hetal R. publication hereof to Mrs. Hetal R. Chothani - Advocate, High Court, The Legal Solutionz-, D-104, Ambica Darshan, C. P. Road, Kandival East, Mambai - 400 101, failing which such claim or objection, if any, will be deemed to have been walved or abandoned and not binding on our clients and our clients may proceed on the basis of the title of the scheduled recognity as marketable and uled property as marketable and

Hetal R. Chothan Advocate / Partne Date 07.09.2021., Place : Mumbal.

Elegant Floriculture & Agrotech (India) Limited CIN: L01110 MH1993 PLC073872

101 , Sagarlika CHS Ltd., 89, Juhu Tara Road, Santacruz (W), Mumbai - 400049 Tel.: 022-67084881/62/83 Emait elegantifora/2012/@gmail.com Website: www.elegantifo

NOTICE OF THE 28TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE OF THE 28 TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 28th Annual General Meeting (AGM) of the members of Elegant
Floriculture & Agrotech (India) Limited will be held on Wednesday, 29th September, 2021 at
10:30 a.m. at 101, Sagarika CHS Ltd., Piot No. 89, Juhu Bra Road, Opp. Palm Grove Hotel,
Santacuz (West, Mumbei - 400 460 bransed the business as at out in the notice of the AGM.
The Company has sent the Annual Report along with the Notice of AGM on Monday, 6th
September, 2021, through electricis mode to members whose email addresses are registered
with the Company's Registrar and Share Tiransfer Agent / Depositories. The Annual Report
along with the Notice of the AGM is also available on Company's website www.elegantflora.in
and on website of NSDL www.evoing.nsdl.com.
Notice is further given that the Register of Members and Share Tiransfer Books of the Company
will remain dosed from Thurusday, September 23, 2021 to Wednesday, September 29, 2021
(both days inclusive) for the purpose of AGM.

(both days inclusive) for the purpose of AGM.
In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule

20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Ottligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its members the facility of remote e-voting to cast their rote electronically on all the resolutions set forth in the No tice of the 28th AGM. The Company has gaged the services of National Securifies Depository Limited (NSDL) to Collitate the remote e-voting process. The remote e-voting period commences on Sunday, 26th September, 2021 (09:00 a.m.) and

A person whose name is recorded in the Register of Members or the Lompany as or Louding date of Spatember 22. Q201 shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM by Ballot Paper. Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holding at the AGM by Ballot Paper. Such member may obtain the login-id and password for e-voting of the AGM by Ballot Paper. Such member may obtain the login-id and password for e-voting by sending a request at evoling@nscli.co.in or may contact on toll free number 1900-222-990.

Members who have cost their note on resolution by remote e-voling prior to the AGM will also be eligible to participate at the AGM but shall not be entitled to cast their vote on such resolutions again.

For Elegant Floriculture & Agrotech (India) Limited

Date: 7th September, 2021 Place: Mumbai

nkumar Agarwal DIN: 00127504 Di rector

BEE ELECTRONIC MACHINES LTD

BEE ELECTRONIC MACHINES LTD

CIN -L32100MH1981PLC025033

Regd. Off: 266, DR ANNIE BESANT ROAD, WORLI MUMBAI:- 400030

Email Id - investors @ beeelectronic.com Phone no: 022-24307709

Notice of AGM and E- Voting Information

Notice is hereby given that the 39° AGM of the members of Bee Electronic Machines Ltd is scheduled to be held on Thursday, the 30° day of September, 2021 at 11.00 am at F-16, MIDC, Opp Seepz, Andheri East, Mumbai 400093 to transact the business as set out in the notice convening the 39° Annual General Meeting.

In compliance with the MCA circulars dt 08-04-2020, 13-04-2020, 05-05-2020 and 13-01-2021 and SEBI circular dated 12-05-2020 and 15-01-2021, the company has sent the notice and Annual Report for the FY 2020-21 through electronic mode to all the members whose email ids are registered with the company /Depositary Participants (DP's) / Registrar and Share Transfer Agent (RTA) viz., Adroit Corporate Services Pvt Ltd. These documents are also available on the website of the company and www.beeiedetcronic.com, website of the stock exchange www.beeinds.com and on the website of CDSL at www.gevotingindia.com
Pursuant to the provisions of section 208 of the Act and Rule 20 of the companies (Management and Administration Rules 2014), as amended and evaluation 4d of the SEBI (it istee obligations and disclosure agraying reports).

companies (Management and Administration Rules 2014), as amended and regulation 44 of the SEBI (Listing obligations and disclosure requirements). Regulations 2015, members holding shares in Physical or dematerialized form as on the cutoff date i.e 25-09-2021, may cast their vote electronically on the business as set out in the notice through e-voting platform of CDSL at

in this regard, the members are further notified that a) remote e-voting shall nce on Monday 27-09-2021 at 9.00 am and shall end on Wedr 29.09.2021 at 5.00 pm b) Cut-off date for the purpose of e-voting shall be Saturday 25-09-2021 c) The Register of Members and the Share Transfer books of the company will remain closed from 25-09-2021 to 29-09-2021 (both days inclusive) d) Members present at the meeting who had not cast their votes on the resolutions through e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through physical voting during AGM. e) The members who have cast their votes by e-voting prior to AGM may also attend/participate in the AGM, but shall not be allowed to cast their Votes

are requested to get themselves registered with their respective DPs', in case the shares are held in electronic form and to the company's RTA in case the same are held in physical form to receive copies of Annual reports along with the notice in electronic form. Please keep your most updated email id registered with the company / Depositary Participants / RTA to receive timely communications.

K Sudeshkumar Acharya Director

Wednesday 8 September 2021

PUBLIC NOTICE

PLUSING NOTICE

A Maysia Dr Sa A Min Ingrid 10% accoverans in Flat No. 3 B - 702.7 th floor in Neighbourhood CNS Ltd, shaked at CTS No. 171. Lohandwald Township, Akuri Road, Kandivil (E. Mumbai – 400 101.4 a. Mr. Alopaka Sylvester Dra expired on 1308/2021 heaving behind his wide Min. Ingrid Dras. and 2 now size. Mr. Stated Dras a control of 100 10% as had not size of the Minds of Bhayandar (E.). Dist Thane—401 105, along with proofs, insupport of their datins, demands etc. If no claims are received within 15 days of publication of this Notice them tichail be assured that the title of above said Flat is clear & markdable & tee from all encumbrances and there are no other legal heirs, diamants of the above said flooraged member of the house said flooraged member of Members of the said for the said for the said for the said flooraged members of the said flooraged members of Members and Member Notice is hereby given that Late Mr. Mervin Joseph Edwards was the 50% owner of Flat Premises bearing Flat No. 102, 1st Floor, A – Wing, Shree Laxmi Park, Shree Laxmi Valbhay C.H.S Ltd; Shanti Park, Mira Road (E), Dist. Thane Ad1107 Joseph Buttlife. 401107 along with our client Smt. Phyllis M. Edwards. In the meantime said Mr.

PUBLIC NOTICE

Mervin Joseph Edwards died on 27/05/2014. Thereafter our client Smt. Phyllis M. Edwards being the neares legal heirs of the deceased is claiming the right, title, interest & share pertaining to the said Flat of the deceased member in er name. And the other legal heirs have eleased their share from the property of the deceased. Therefore person's having any objections for transfer of above shares, rights, title & interest should inform us along with proper & valid documents at our below mentioned address within 14 days of the publication of this public notice, however no objections of whatsoever nature thereafter will be entertained.

Mandar Associates Advocates
Office: B -14, Shanti Shopping Center, Opp. Railway Station, Mira Road (E), Tal. & Dist. Thane 401 107.

Place: Mira Road Date: 08.09.2021 the deceased. Therefore person/s have

Place : Mira Road Date: 08.09.2021

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE SHRISHAIL CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Karnik Road, Opp. Holly Cross School, Kalyan (W.), Tal-Kalyan, Dist-Thane

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 11/10/2021 at 1:00 p.m.

Respondents- M/s. Suyash Builders Through Parther Shri. M. J. Pathak, Shri. J. T. Kane, Shri. M. Y. Kane, Smt. Sunita Shrungarpure, Shri. Nijay Shrungarpure, Shri. Shrirang Shrungarpure, Smt. Smita Dighe, Smt. Sujata Dighe and those who have interest in the said properly may submit their written say at the time of hearing in the office

Digne, Smr. Sujata Digne and mose who have interest in me say property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take. Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tha@gmail.com, ddr.tha20@gmail.com Description of the property - Mouje - Chikanghar, Tal. Kalyan, Dist. Thane

mouje - Chikanghar, Tai. Kaiyan, Dist. Thane						
CTS Survey No.	Hissa No.	Plot No.	Area			
2997 2998 2999 3039	-	-	150-05 Sq. Mtrs 663-05 Sq. Mtrs 92-81 Sq. Mtrs 392-1 Sq. Mtrs			

Office of District Deputy Registrar,
Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable
First floor, Gaondevi Vegatable
Pin Code:-400 802,
Ed:-022 25331486,
Date: 07/09/2021

Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Than

COURT ROOM NO. 09 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY
LONG CAUSE SUIT NO. 732 OF 2016
(ORDER V, RULE 20 (1A) OF C.P.C. FOR PUBLICATION)

Plaint Lodged on : 22/02/2016 Plaint admitted on: 29/03/2016 SUMMONS to Answer plaint Under Section 27, O.V. rr. 1,5,7 And 8 and O.VIII, r. 9, of the Code of

Civil Procedure and Order V. Rule 20 (1A) of C.P.C. for Publication. This suit will appear on the Board of the Court taking new Long Causes, and will be heard according to its priority in that Court but if on the day fixed for hearing will take its trun in the general arrears list.

You are required to file a written statement of your defence and serve a COPY on the Plaintiff within FOUR WEEKS from the service of this suit will be set down to be heared as underfended and you will be liable to have a decree or order passed against you.

MRS. LAXMI BABAN TANAVADE, Vrundavan, Room No. 317/02, 3rd Floor Dr. Babasaheb Ambedkar Road, Opp. Hind Cinema, Chinchpokali, Parel, Mumbai - 400 012.

 THE STATE OF MAHARASHTRA,
 Through Inspector Incharge Yellow Gate Police Station, to be served through Government Pleader, City Civil Court, Mumbai. 2. MINICIPAL CORPORATION FOR GREATER MUMBAI.

Body incorporated under the Mumbai Municipal Corporation
Act, 1888, having address at Mahapalika Bhavn, Mahapalika Marg,
Pert, Mumbai - 400 001; through Asstt. Municipal Commissioner,
F-Ward, Dadasaheb Phadke, Road, Dadar (East), Mumbai 400 014.).DEFENDANTS

Greetings WHEREAS the above named Plaintiff/s have/has filed a plaint in this onourable Court against you the above named Defendant/s whereof the following is a concise statement Viz :-

The Plaintiff therefore prays :

a) That it be declared that the Husband of the Plaintiff viz. Mr. Baban Sitaram Tanavade, is dead in view of the fact that he is missing from last more than 7 years and accordingly, the Defendant No. 2 are liable to issue necessary Death Certificate of the late husband of the Plaintiff;

b) That this Hon'ble Court be pleased to pass a Mandatory Order and direction directing the Defendant No. 2 to forthwith register the Death of the husband of the Plaintiff viz. Mr. Baban Sitaram Tanavade, and issue necessary Death Certificate in respect thereof on such terms as this Homble Court may deem fit and proper;

c) That Costs of this Suit be provided for;

d) That for such other and further reliefs as this Hon'ble Court may deem fit and prayer

You are hereby summoned to appear in this Honaurable Court on the 17° day of Sept. 2021 at eleven O'clocks standard time in the forenoon in person or by Advocate and able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the abovenamed plaintiff(s, and as the day fixed for your appearance is appointed for the fixed disease). final disposal of the suit you must produce all your witnesses on that day, and you are nereby required to take notice that in default of your appearance on the-day before mentioned, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you or send by your Advocate any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plantiff's/Plaintiff's case or upon which you intend to rely in support of your case.

Given under my hand and the seal of this Hon'hle Court. This 18" day of August, 2021.



Sd/- For Registrar City Civil Court Gr. Bombay SANDEEP THORAT, 5/24, A1 Colony - I, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 029.

MODELLA WOOLLENS LIMITED

Tel: 91-22-22047424/ 91-22-22049879 NOTICE

The dispatch of the Annual Report together with Notice of the AGM either by e-mail has been completed on 0.7% Sent

mbers shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-of

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding of the cut-off date i.e. 21° September, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting sheet i.e. in

a remote e-viceing period begins on 25th, september, 2021, 28 200 A.M. and enison of 27th, septemberd, 2021, at 300 P.M. The remote victing modules half be disabled by NSDL for voting thereafter. The Members, whose names appear in the Register of Members / Beneficial waters as on the record date (cut-off date) i.e. 21st September 2021, may cast their vote electronically. The voting right of shareholder all be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date), last 21st September 2021. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the Meeting through ballot paper.

emote evoting out shall not be allowed to twee again at time AGNA.

The Notice of AGNB is available on the waw.modelawoollens.com The procedure of electronic voting is available in the e-voting details and instructions sent along with the Annual Report. In case of any queries or issues regarding e-voting, you may refer Frequently Asleed Cuestions (*FAQS**) and e-voting manual available at https://www.evoting.nsdl.com under help section or contact NSDL at the following. 0. 1800 1020 990 and 1800 22 44 30

For Modella Woollens Limite

The voting rights of members date of 21st September, 2021.

The remote e-voting period begins on 25th, September, 2021 at 9:00 A.M. and ends on 27th, September, 2021 at 5:00 P.M. The re-

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast A member may participate in the AGM even after exercising his right to vote through

I ne remove evolving period commences on surrays, corn september, abit (sector a.m.) and ends on Tuesday, 28th September, 2021 (05:00 p.m.). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. A person whose name is recorded in the Register of Members of the Company as on the

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shar and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting. or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

www.evotingindia.com.
The detailed procedure ed procedure / instructions for e-voting are contained in the notice

For Bee Electronic Machines Ltd

GENERIC PHARMASEC LIMITED

CIN1.2.42518H 1992PLC 323914

Registered Office: Office No. 104 & 105 118 Floor Gundecks Industrial Premises
Co-op Soc. Ltd. Alkur if Road Kendivali East Mumbai - 400101 Phone No: 6855550242

Webster: www.genpharmasec.com E-mail: compliance@genpharmasec.com
NOTICE OF 29th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE Shareholders may note that the 29th Annual General Meeting (ACM) of the Company will be held on Thursday, 30th September 2021 at 09.30 A. M at Krish Cottage C-101/201 Manas Building Near ST. Lawrence High School Devidas Lane Borivali (West) Mumbai-400 103 to brasact the business as set out in the Notice of the ACM.

Securities and Exchange Board of India (SEBI). Inview of the above only detectorisc opties of the Notice of the AGM and Annual Report for FY 2020-2021 will be sent to all the Shareholders whose email lids are registered with the Company Depository Participant(s) Shareholders holding shares in dematerialised form are requested to register their email lids with their respective Depositories through their Depository Participant(s). Shareholders holding shares in physical form are requested to furnish their email lids! address and/or Bani biding shares in physical form are requested to furnish their email ids/address and/or B count details to our Register and Share Transfer Agent, Satelitle Corporate Servi vivate Limited by cloking the link http://www.satellilacorporate.com/EmaiReg.php illow the registration process as guided therein. In case of any query members may a nemail to info@satellitecorporate.com, services@satellitecorporate.com or contact home 022 - 285-2046 1/28520462. Section 91 of Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (LODR)

General Meeting of the Company to be held on 30th September 2021. The E-Voting Perior Shall commence on 27th September, 2021 09:00 AM and end on 29th September, 2021 at 05:00 PM. The Notice of the 29th AGM and Annual Report for the FY 2020-2021 will be made available on the Company's website at www.genpharmasec.com and on website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

Mr. Ulhas Narayan Deosthale Whole Time Director & CFO DIN: 09215291

वयुवामध्ये दोत वर्षांवरील मूलांचं लसीकरण सुरू; कारणः!

क्यूबा, दि. ७, (प्रतिनिधी) : करोनारूपी राक्षसानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. करोनाच्या भीतीपोटी शाळा महाविद्यालयं बंद आहे. यासाठी अनेक देशांनी जनजीवन पूर्ववत करण्यासाठी लंसीकरण मोहीम हाती घेतली आहे. सर्वांचं लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली. तर लहान मुलांवर ट्रायल सुरु आहे. अजूनही लसीकरण करायचं की नाही? असा प्रश्न समोर असताना क्यूबा या देशानं दोन वर्षावरील मुलांचं लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी क्यूबामध्ये

भारतात १८ वर्षावरील दोन वर्षांपासून पुढील दोन वर्षावरील मुलांचं १२ वर्षावरील मुलांचं लसीकरण करण्यात येत होतं. आता दोन वर्षांवरील मुलांना करोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. क्युबा जगातील पहिंला देश आहे. जिथे दोन वर्षावरील मुलांचं लसीकरण सुरु आहे. सोमवारपासून दोन वर्षापासून पुढील सर्वाचं लसीकरण केलं जात आहे.क्यूबामध्ये सद्यस्थितीत दोन करोना लस दिल्या जात आहे. यात अब्दला आणि सोबराना लर्सीचा समावेश आहे. लसीचं परीक्षण केल्यानंतर क्यूबा सरकारने परवानगी दिली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं या लसीना अद्याप परवानगी दिलेली नाही. या लसी क्युबामध्ये तयार केलेल्या आहेत. जवळपास १.१२ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात सरकार शाळा सुरु होण्यापूवी मुलांचं लसीकरण करणार आहे. क्यूबामध्ये अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा नसल्याने मुलांना टीव्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून शिकवलं जात आहे. यासाठी सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यापूवी मार्च २०२० मध्ये शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र करोना संक्रमण वेगाने होत

असल्याने पुन्हा

एकदा शाळा बंद

करण्याचा निर्णय

घेण्यात आला होता.

अजूनही काही देश

वयाच्या मुलांवरील

करोना लसीचा शोध

देशांमध्ये परीक्षण सुरु

आहे. तर चीन, संयुक्त

अरब अमीरात आणि

देशांनी लहान मुलांना

लस देण्याची घोषणा

अजूनही लसीकरण

मोहींम सुरू झालेली

केली आहे. मात्र

नाही. दुसरीकडे

वर्षांवरील मुलांना

लस देण्याची तयारी

सुरु आहे. यासाठी

सरकारने झायडस

कॅडिलाच्या लसीला

मंजुरी दिली आहे. ही

लस १२ वर्षावरील

मुलांना दिली जाऊ

शकते, असे संकेत

सरकारने दिले आहेत.

भारतातही १२

व्हेनेज्युलासारख्या

घेत आहेत. काही

१२ वर्षावरील अधिक

SEJAL GLASS

SEJAL GLASS LTD CIN: L26100MH1998PLC117437 Regd. Off: 3rd Floor, 173/174, Sejal Encasa, Opp. Bata Showroom S.V. Road, Kandivali (West), Mumbai 400067. Website: www.sejalglass.co.in Tel: 022 28665100

NOTICE is hereby given that the 23rd Annual General Meeting (AGM) of the Members of Sejal Glass Limited (the Company) wi be held on Thursday, September 30, 2021 at 10.00 AM(IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means(OAVM) to transact the businesses, as set out in the Notice convening AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular No. 20/2020 dated May 05,2020 read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021, collectively refered as MCA Circulars) has permitted to hold AGM through video conferencing (VC) of other audio visual means (OAVM) and also specified that physical attendance of the Members to the AGM venue is not required. Hence, Members can attend and participate in the ensuing AGM through

In line with aforesaid MCA Circulars and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12 2020 and Circular No. SEBI/HO/CED/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15 2021. Notice calling AGM, inter alia, including e-Voting details, will be sent only by electronic mode to those Members whose email address are registered with the Company or Depository Participant(s) or Registrar and Share Transfer Agent. The Shareholders holding shares in dematerialized form, are requested to furnish their email addresses and mobile number with their respective Depositories through their Depository Participants. The Shareholders holding shares in physical form are requested to furnish their email addresses and mobile number with Company's Registrar and Share Transfer Agent; M/s. Link Intime India Private Limited at mthelpdesk@linkintime.co.in. Members may note that the Annual Report containing Notice of AGM will be uploaded at website of the Company www.seialglass.co.in . Notice can also be accessed from the website of Stock Exchanges i.e www.bseindia.com (BSE Limited) and www.nseindia.com (NSE Limited) and on website of NSDL (Agency providing remote e-Voting facility) i.e. www.evoting.nsdl.com .

The Company will provide remote e-Voting facility to a∎ the Members to cast their votes on all Resolution set out in the Notice of the AGM. For the purpose of e-Voting the Company has entered into ar Agreement with NSDL for facilitating voting through electronic means. Manner for voting remotely for

shareholders of the Company will be provided in Notice of the AGM. In case of queries with respect to remote e-voting you can address at evoting@nsdl.co.in

Place: Mumbai

ashwin@sejalglass.co.in and compliance@sejalglass.co.in.

Ashwin S. Shetty

Date: September 08, 2021

V. P. Operations & Company Secretary

अनेरी फिनकॅप लिमिटेड

(सीआयएन : <u>L65910MH1990PLC295982</u>) नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. ३१०, बी२बी सेन्टर को-ऑपरेटिव्ह ग्रिमाईसेस सोसायटी लि., कांचपाडा, ऑप लिंक रोड, मालाइ (पश्चिम), मुंबई – ४०००६४. दूरघ्वनी क्र. : ०२२–६२३६१९०४ वेबसाइट : www.anerifincap.com ई–मेल : farryind@gmail.com

सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की. अनेरी फिनकॅप लिमिटेडची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) दि. ३१.०३.२०२ रोजी संगतेत्या वित्तीय वर्षाकरिताचा संचालकाचा अहवाल, लेखापरीक्षकाचा अहवाल तसेच लेखापरीक्षित वित्तीय अहवालासक्य पाठवण्यात आलेल्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयावर विचारिविनमय करण्यासाठी गुरुवार, दि.३०.०९.२०२१ रोजी स ११.३० वाजता यनिट क्र. ३१०. बी२ बी सेन्टर को-ऑपरेटिव्ह प्रिमार्डसेस सोसायटी लि.. कांचपाडा, ऑफ लिंक रोड़ ालाड़ (पश्चिम), मुंबई - ४०००६४ येथे आयोजित करण्यात येत आहे.

ज्या सभासतांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपांझिटरी पार्टिसिपंट्सकडे नांटवलेले असतील त्यांना अन्य बार्बीबरोबरच परोक्ष ई-मतदानाचे निर्देश, उपस्थिती पत्र एजीएमची सूचना व २०२०-२०२१ करिताचा वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे पाठवण्यात आला आहे. सूट मेळालेली असल्याने या वर्षी कोणाही सभासदास या दस्तावेजांच्या कागदोपत्री प्रती पाठवण्यात येणार नाहीत. वार्षिक अहवा कंपनीची वेबसाइट <u>www.anerifincap.com</u> वरही उपलब्ध आहे.

कंपन्या कायदा. २०१३ चे अनच्छेद १०८. कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम. २०१४ चे नियम २० तसेच भारती अपितुर्त विनिमय मुद्ध (सूर्वी अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, १०१५ च्या विनियमन ४४ (१) अंतर्गत अपितुर्ती व विनिमय मुद्ध (सूर्वी अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, १०१५ च्या विनियमन ४४ (१) अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना सूचनेत विहित सर्व विषयांवर एनएसडीएलद्वारे पुरविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेच्य नाध्यमातून एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (परोक्ष ई–मतदान)देण्याच

ररोक्ष ई-मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे परोक्ष ई-मतदानाचा कालावधी रविवार, दि. २७.०९.२०२१ रोजी स. ९.०० पासून सुरू होत असून सोमवा दि. २९.०९.२०२१ रोजी सार्थ. ५.०० वाजता संपेल.तत्पश्चात ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल.

- सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, दि. २३.०९.२०२१ रोजीनुसार कंपनीच्या प्रदानि भागभांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असेल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलत
- एखादी व्यक्तीने सचनेच्या पाठवणीची निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २७.०८.२०२१ रोजीनसार कंपनीचे शेअ रुवाधा वन्यामा सुर्वा का निर्वाचना निर्माण जाता ति तिथा जिल्लाका (१८८८) र रिकार्ट्स र प्राचीत कार्या संपादित करून कंपनीची सभासद बनली असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, रि. २३.०९.२०५ रो रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती कंपनीला farryind@gmail.com येथे वा एनएसडीएल यांन evoling@nsdl.co.in वा info@satelligecorporate.com वर विनती पाठवून लॉग इन तपशील प्राप्त करू शकेल कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या ठिकाणी मतपत्रिकेवरे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. मतदानाच
- पात्र असलेले सभेस उपस्थित असलेले परंतु परोक्ष ई-मतदानाद्वारे आपला मतदानाचा हकक न बजावलेले सभासद एजीएममध् सूचनेत विहित सर्व विषयांवर आपले मतदान करू शकतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासदही एजीएममध् उपस्थित राहु शकतील परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही. सभासद मतदानाचा केवळ एकच प्रकार अर्थात परोक्ष ई-मतदानाद्वारे वा मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतील. सभासदां-दोन्हीही प्रकारे मतदान केलेले असल्यास परोक्ष ई-मतदानाद्वारे दिलेले मतदान वैध ठरेल व मतपत्रिकेद्वारे दिलेले अवैध ठरेल ई-मतदानासंदर्भात कोणतीही चौकशी वा शंका असल्यास तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या help section अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व e-voting manual वाचावे <u>evoting@nsdl.co.in</u> येथे ई-मेल लिहावा किंवा १८००-२२२९९० (टोल फ्री क्र) येथे संपर्क साधावा.

सही/-लीना कृष्णन कावासेरी व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : ०६.०९.२०२१

येणार नाही.

टिळक व्हेंचर्स लिमिटेड

सीआयएन: L65910MH1980PLC023000 कार्यालय : ई - १०९, क्रीस्टल प्लाझा, न्यू लिंक रोड, इन्फिनिटी मॉलच्या समोर अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०० ०५३. ई–मेल आयडी : <u>tilakfin@gmail.com</u> वेबसाइट : <u>www.tilakfinance.com</u>

४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-मतदानाचे निर्देश व बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपन्या कायदा, २०१३ (''कायदा'') व त्याअंतर्गत संस्थापित नियम (''कायदा' च्या लागू तरतुदी सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, सर्वसाधार परिपत्रक क्र. १७/२०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२० अनुक्रमे दि. ०८.०४.२०२१, १३.०४.२०२० नाराजनम् क्र. ९०) एक च चर्चातास्याच्या नाराजन्य क्र. १०) एक च जुलना ६, २०,८०६, २०६६, १०,८०, १०६६, ४०,८०, १०६६, व ०५,०५,२०२० ('एमसीए एरिपत्रके'), सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) वितियमन, २०१६ (विनियमन) सहवाचन सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएसडी१/सीआयआर/पी/२०२०/७५, दि १२.०५.२०२० यांच्या अनुपालनातर्गत टिळक व्हेंचर्स लिमिटेडची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएमच्य सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी बुधवार, दि. २९.०९.२०२१ रोजी स. ११.३० वाजता (भा आयोजित करण्यात येत आहे.

वरील परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत बुधवार, दि. २२.०९.२०२१ रोजीनुसार ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरीद्वा तयार करण्यात आलेले सभासदांचे रजिस्टर/लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेले आहेत व ज्यांचे ई-मेल परे कंपनी वा रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट्स व त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले आहेत अशा सभासदांन वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण येतील. सभासद एजीएममध्ये केवळ व्हीसी/ऑएव्हीएम सुविधेच्या माध्यमातूनव सामील होऊ शकतील व सहभागं होऊ शकतील. एजीएममध्ये सहभागी होणे, परोक्ष ई-मतदानामध्ये सहभागी होण्याचे स्वरूप तसेच एजीएमदरम्या-ई-मतदानाद्वारे मत देण्याचे स्वरूप एजीएममध्ये दिलेले आहे. ायद्याचे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्य ाध्यमातून सहभाग घेणारे सभासद कोरमकरिता गणले जातील.

कंपनीच्या एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स दि. २३.०९.२०२१ ते दि २९.०९.२०२१ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

४० वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२०–२१ करिताचा ार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.tilakfinanc</u> com तसेच एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia com वरही उपलब्ध आहे.

परोक्ष ई-मतदान व एजीएमदरम्यान ई - मतदनाचे निर्देश

कायद्याचे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० कंपन्य व्यवस्थापन व प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ अंतर्गत सुधारित तसेच सूची विनियमनांचे विनियमन ४४ सहवाचन सेबी परिपत्रक क. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/२४२. दि. ०९.१२.२०२० यांच्य अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या संभासदांना परोक्ष ई-मतदान व एजीएमदरम्यान ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करू देत आहे. मेबी प्रिपचक क. मेबी/एचओ/मीएफडी/मीएमडी/मीआयआए/पी/२०२०/२४२ दि. ०९ १२ २०२ नुसार प्रत्येक डीमॅट खाते धारकाकरिता त्यांचे डीमॅट खाते /डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या वेबसाइटच्या माध्यमातू ु एकल लॉग इन अर्हतेच्या माध्यमातून ई-मतदान प्रक्रिया उपलब्ध असेल. ई-मतदान सेवा उपलब्ध करून देण्यासाट कंपनीने एन्एसडीएलची सेवा नेमली आहे. सभासदांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, ४० व्या एजीएमच्य सुचनेत विहित केल्यानुसार सामान्य व विशेष विषयावर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केवळ मतदान करता येईल. परोक्ष ई-मतदान व एजीएममध्ये ई-मतदानाची प्रक्रिया ४० व्या एजीएमच्या सुचनेत दिलेली आहे.

परोक्ष ई-मतदान रविवार, दि. २६.०९.२०२१ रोजी (स. ९.०० वा.) सुरू होईल मंगळवार, दि. २८.०९.२०२ रोजी (सायं. ५.०० वा.) संपेल. सदर कालावधीदरम्यान सभासद त्यांची मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देऊराकतील तत्पश्चात एनएसडीएलद्वारे ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल.

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व ज्यांनी परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून सूचनेच भाग असलेल्या ठरावांवर मत दिलेले नसेल असे सभासद, त्यांना प्रतिबंध केलेला नसल्यास, एजीएमदरम्यान उपलब्ध ई–मतदान सुविधेच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असतील[°]. एजीएमच्या आधी परोक्ष ई–मतदानाच्या माध्यमातून आपले मत दिलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.

परोक्ष ई-मतदान तसेच एजीएममध्ये ई-मतदानाच्या माध्यमातून मत देण्यासाठी सभासदांच्या पात्रतेच्या निश्चितीकरितार्च निर्धारित अंतिम तारीख बुधवार, दि. २२.०९.२०२१ अशी असेल.

एखाद्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासर बनली असेल बनिर्धारित अंतिम तारीख अर्थात बुधवार, दि. २२.०९.२०२१ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती <u>evoting@nsdl.co.in</u> येथे वा <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल.

परोक्ष ई-मतदान तसेच एजीएममध्ये ई-मतदानाची प्रक्रिया ४० व्या एजीएमच्या सूचनेतील टीपांमध्ये दिलेली आहे व्हीसच्या माध्यमातून ई–एजीएममध्ये सहभागाकरिता सहाय्य हवे असल्यास ते कु. सोनी सिंग, सहाय्यक व्यवस्थापक रनएसडीएल यांना <u>evoting@nsdl.co.in.</u> येथे, दूरध्वनी क्रमांक ०२२-२४९९ ४५४५ येथे संपर्क साधू शकतात. ई मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता सभासदांनी <u>www.evoting.nsdl.com</u> च्या download section व उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) च सभासदांकरिताचे e-voting manua वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८००२२२९९९०वा १८०० २२ ४४ ३०/evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधाव किंवा श्री. अली शेख, ई-मेल आयडी mt.helpdesk@linkintime.co.in येथे संपर्क साधता येईल.

ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडी डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले नसतील त्यांच्याकरिता एजीएमच्या सूचनेत विहित उरावांवर ई-मतदानाकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करणे तसेच ई-मेल आयडीच्या नोंदणीकरणाकरिता^च

ए) कागदोपत्री भारधारणाकरिता कृपया फोलिओ क्र., सभासदाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची (पुढील व मागील) स्कॅ केलेली प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व–साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) व आधार (आधारकार्डची स्व–साक्षांकित स्कॅ केलेली प्रत) आदी दस्तावेज **कंपनीचा ई-मेल आयडी** अर्थात <u>tilakfin@gmail.com</u>/**आरटीएचा ई-मेल आयडी** rnt.helpdesk@linkintime.co.in येथे पाठवावेत.

बी) डीमॅट स्वरूपातीलभागधारणासंदर्भात कृपया डीपीआयडी/सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयड वा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायन्ट मास्टर वा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (स्व-साक्षांकित प्रत) व आधार (स्व-साक्षांकित प्रत) आदी दस्तावेज **कंपनीचा ई-मेल आयडी** अर्थात <u>tilakfin@gmail.com</u> /आरटीएचा ई-मेल आयडी rnt.helpdesk@linkintime.co.in येथे पाठवावेत.

सी) त्याचबरोबर सभासद वरील बाब (ए) वा (बी) जे लागू असेल त्यामध्ये विहित तपशील सादर करून युजर आयर्ड व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे ई-मेलद्वारे विनंती पाठवू राकतील.

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया: सभासद व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातृ किंवा https://www.evoting.nsdl.com च्या माध्यमात्न त्यांची परोक्ष ई-मतदानाची लॉग इनर्हता वापरून व कंपनीच्या एजीएमकरिता एतएछ ची निवड करून एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील. व्हीसी/ओएव्हीएमच्य गध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहण्याची विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

सभासदांनी कपया एजीएमच्या सचनेत विहित (इलेक्टॉनिक स्वरूपात पाठवण्यात येत असलेली) सर्व टीपा व विशेषतः एजीएममध्ये सहभागी होणे, परोक्षे ई-मतदानाच्या माध्यमातून वा एजीएममध्ये ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप यांसंदर्भातील टीपा काळजीपूर्वक वाचाव्यात.

गिरराज किशोर अग्रवाल

डीआयएन: ००२९०९५९

दिनांक : ०७.०९.२०२१

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that share certificate no:- 3 ,Distinctive nos from 11 to 15 of plot no -82, Joy Palace ,29th Road ,1ST Floor, flat No :-3 .Bandra West. Mumbai- 400050 in the ame of Late Shri Naraindas Metharan Devnani have has been reported Lost/ nisplaced & application has been made to the ociety by Mr. Dilip Naraindas Devnani sue a Duplicate share certificate

The society hereby invites claims or objection n writing)for issuance of Duplicate share ertificate within the peroid of 14 (Fourteen days from the publication of this notice No claims/objection are received during this peroid the society shall be free to issue Duplicate share certificate

For & ON behalf of joy palace co-op housing society Ito Place: Mumbai (Hon.secretary) Date: 08-09-2021

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ दर.:0२२-६७४२४८१५, ई-मेल:contact@visagar.com

वेबसाईट:www.visagarpolytex.in **सीआयएन:** एल६५९९०एमएच१९८३पीएलसी०३०२१[,] ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग

व पुस्तक बंद करण्याची सूचना सूचना देण्यात येत आहे की, विसागर पॉलिटेक **लिमिटेड**ची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवा १८ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. ९०७/९०८, देव लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५८, महाराष्ट्र या ठिकाणी एजीएम सूचनेत नमुद विषयावर विम

रण्याकरिता होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपर्न (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम o सुधारितप्रमाणे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी ्र शनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल मार्फत एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद ठरावांवर विद्यु स्वरूपाने अर्थात रिमोट ई–वोटिंगने मत देण्याकरित . जपनीने सुविधा दिलेली आहे. सदस्यांना सभेच्या ठिकाप व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत स्वरुपात त्यांचे मत् देता येईल. सभेत बॅलेटने किंवा रिमोट ई–वोटिंगने मत प्रयाच्या पावता निश्चितीस्पाती भागधारकांची निश्चि . गारीख मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१ आहे.

गेंद दिनांक २१ सप्टेंबर, २०२१ रोजी लाभार्थी मालक नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांन रेमोट ई-वोटिंग तसेच सभेत मतदानाचा अधिकार असेल रिमोट ई –वोटिंग माहितीसाठी सदस्यांनी एजीएम सूचनेच संदर्भ घ्यावा. सूचना वितरणानंतर परंतु नोंद दिनांव रजीएम सूचना वितरणाकरिता नोंद दिनांकापुर्वी कंपनी , जर एखादी व्यक्ती सदस्य झाले असल्यास त्यांन evoting@nsdl.co.in वर कंपनीकडे विनर्त ाठवून रिमोट ई–वोटिंगकरिता त्यांचे लॉगईन तपशित nr करावे. युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याच सविस्तर प्रक्रिया कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या सभेच्य सूचनेत आणि www.evotingindia.com व उपलब्ध आहे. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने मत देतीव यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देत गेणार नाही.

प्रदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, (अ) एजीए सूचना व वार्षिक अहवाल तसेच ३१ मार्च, २०२१ रोजी . पलेल्या वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित अहवाल आणि यावरील २५ जून, २०२१ रोजीचा सं^चालक लेखापरिक्षकांचा अहवाल विहित पद्धतीने २ सप्टेंबर, २०२ रोजी पाठविण्यात आला आहे. (ब) रिमोट ई–वोटिं कालावधी शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा प्रारंभ होईल आणि सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी ायं.५.००वा. समाप्त होईल. (क) २७ सप्टेंबर, २०२ रोजी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई वोटिंग बंद केले जाईल. तद्नंतर मतदान मान्य अस नाही. (ड) एजीएमची सचना व वार्षिक अहवाल कंपनीच्य vww.visagarpolytex.in वेबसाईटवर उपलब् आहे. (ई) ई–वोटिंगबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्या www.evotingindia.com च्या डाऊनलो वेक्शनवर उपलब्ध ई–वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वन्टल आस्क्ड क्वेश्चन्सचा संदर्भ घ्यावा.

गसनिसांचा अहवाल तसेच एजीएमच्या सूचनेत नमुव उरावांवरील मतदानाचा निकाल केंपनीच्य www.visagarpolytex.in वेबसाईटवर एजीए माप्तीपासून ४८ तासात प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉक रक्सचेंजेसकडे कळविले जाईल.

येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्य कलम ९१ नुसार कंपनीच्या एजीएमनिमित्त बुधवार, २ सप्टेंबर, २०२१ ते २८ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिक प्रमाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक ागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरि सही/ तिलोकचंद कोठा व्यवस्थापकीय संचाल दिनांक: ०८.०९.२०२१ डीआयएन: ००४१३६२७ ठिकाण: मुंबई

परिशिष्ट -16 (उपविधी क्र. 34 अतर्गत)

सोसायटीच्या भांडवलातील / मालमत्तेतील दिवगत सदस्याचे समभाग आणि स्वारस्य यासंबंधी दावा किंवा त्यांच्या दस्तांत्रणास्य दरकत

श्री. मॅथ्यू दी सा, हे भूमी पार्क 4 (विंग के व एल) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, चे सदस्य असून त्यांचा पत्ता सर्वे क्र. 6-ए/12/1, भूमी पार्क, बाफहिरा नगर आणि अंग्नीशमन केंद्राजवळ, मार्वे रोड जवळ, मालाड पश्चिम, मुंबई - 400 095, असा आहे आणि सोसायटीतील फ्लॅट क्र. एल-1004 हा त्यांच्या मालकीचा असून त्यांचे 27.04.2021 रोजी कोणतेही नामांकन न करता निधन झाले आहे.

याद्वारे सोसायटी, ही प्रसिद्ध झाल्यापासन 7 दिवसांचे आत सोसायटीच्या भाडवलातील / मालमत्तेतील दिवगत सदस्याचे समभाग आणि स्वारस्य याचे हस्तांतरण केले वारसदाराचा / जाण्यास कोणाही वारसदारांचा किंवा इतर दावेदारांचा हरकतदाराचा अथवा हरकतदारांचा दावा किंवा हरकत असल्यास, त्याच्या / तिच्या त्यांच्या दाव्याच्या / सोसायटीच्या भांडवलातील / मालमत्तेतील सदर दिवगत सदस्याचे समभाग आणि स्वारस्य यांच्या हस्तांतरणास असलेल्या हरकतीच्या पुष्ट्यर्थ सदर दस्तऐवजांच्या आणि इतर पुराव्याच्या प्रतीसह त्याचे टावे / हरकत मागवित आहे. वर नमूद केलेल्या विहित कालावधीत जर कोणतेही दावे / हरकत प्राप्त झाले नाहीत तर सोसायटीच्या भांडवलातील / मालमत्तेतील सदर दिवगत सदस्याचे समभाग आणि स्वारस्य यासंदर्भात सोसायटीच्या उपविधींमधील तरतुदींनुसार कार्यवाही करण्यास सोसायटी मुक्त असेल. जर सदर सोसायटीच्या भांडवलातील / मालमत्तेतील सदर दिवंगत सदस्यांचे समभाग आणि स्वारस्य ह्या सदर्भात काही दावे / हरकती प्राप्त झाल्यास, सोसायटीच्या उपविधींमधील कार्यवाही तरतुदींनुसार ् त्याची करण्यात येईल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/ हरकतदार यांना तपासून पाहण्यासाठी सोसायटीच्या कार्यालयात / सोसायटीचे सेक्रेटरी यांचेपाशी, सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ते तिचा कालावधी सपेपर्यंत, सकाळी 10.00 ते सायकाळी 5.00 ह्या वेळेत उपलब्ध आहे.

भूमी पार्क 4 (विंग के व एल) सहकारी गृहनिर्माण सोसायटी मर्यादित याचे करिता आणि त्याच्या वतीने

मान. सचिव

ठिकाण: मुंबई

एस्टेला बॅटरीज लिमिटेड

सीआयएन:यु९९९९एमएच१९३९पीएलसी००३०३१ नोंदणीकृत कार्यालय: युसफ इमारत, वीर नरीमन रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. ई-मेल:ebl@smitaindia.com, दूर::०२२-२२८४२७९०

८२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंगबाबत सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **एस्ट्रेला बॅटरीज लिमिटेड** (कंपनी) च्या एस्ट्रीला बॅटरीज लिमिटेडच्या सदस्यांची ८२ डी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता १डढ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ('व्हीसी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअलद्वारे दिली जाईल अशी सूचना देण्यात आली आहे. म्हणजे (जअतच), मीटिंगच्या नोटिसीमध्ये समाविष्ट असलेल्या व्यवहाराचे व्यवहार करणे.

सतत कोविड –१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) ५ मे २०२० चे परिपत्रक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि १३ जानेवारी २०२१ च्या परिपत्रकांसह (एकत्रितपणे संदर्भित एमसीए परिपत्रके म्हणून), ८२व्या एजीएम सदस्यांच्या शारीरिक उपस्थितीशिवाय सामान्य ठिकाणी व्हीसी / ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल रमसीए परिपत्रकानुसार एजीएम सुचनेसह २०२०-२१ चा वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे . नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे पाठवण्यात आले आहे. हीसी/ ओएव्हीएम द्वारे होणााऱ्या ८२व्या एजीएम मध्ये सहभागी होण्याकरिता, सदस्यांना विनंती आहे की ज्या सदस्यांचे ईमेल पत्ता नोंदणीकृत नाहीत त्यांच्या ईमेल पत्यांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी एजीएम नोटीस पहावी.

८२च्या एजीएम सुचना व वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवाल एनएसडीएलच्या **www.evoting.nsdl.com** वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार आणि कंपनीच्या ८२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व विषयावर विचार विमर्श करण्यायाकरिता ई–वोटिंगची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

. कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडसोबत एजीएमसाठी रिमोट ई–मतदान सुलभ करण्यासाठी एक करार केला आहे. कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य्) आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांसाठी ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका किंवा टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता: १८००-२२२ - ९९० किंवा **evoting@nsdl.co.in** वर एक विनंती

सर्व सदस्यांना याद्वारे सुचित केले जाते की:

कंपनी / आरटीएशी संपर्क साध शकतो.

- १. ई–मतदानाचा कालावधी रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी (सकाळी ९.०० वाजता भा.प्र.वे.) पासून सुरू होतो आणि मंगळवार, २८ सप्टेंबर,२०२१ रोजी (सायं.५.०० वा. भा.प्र.वे.) संपतो. त्यानंतर एनएसडीएलद्वारे मतदानासाठी रिमोट ई-
- २. उपरोक्त दिनांक आणि वेळेच्या पलीकडे ई–मतदानास परवानगी दिली जाणार नाही. एकदा सदस्याने ठरावावर इलेक्ट्रॉनिक
- पद्धतीने मतदान केले, सदस्य नंतर ते बदलू शकणार नाही. ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या नोंदणी / लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी नमूद आहेत, म्हणजेच पुस्तक बंद होण्याची तारीख सुरू होण्यापूर्वीची तारीख या सूचनेमध्ये दिलेल्या ठरावांवर मत देण्याची
- 🖔 वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर आणि पुस्तक बंद होण्यापूर्वी शेअर्स इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी मतदानाचा अधिकार वापरण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड जारी करण्यासाठी कंपनीशी संपर्क साधु शकतात जर अशा सदस्यांनी संबंधित पॅन अद्ययावत केले नसेल तर कंपनी/ डिपॉझिटरी सहभागी, सदस्य एजीएमच्या सूचनेत दिलेल्या तपशीलांनुसार
- एजीएमच्या दिवशी ई–मतदानाची प्रक्रिया रिमोट ई–मतदानासाठी वर नमूद केलेल्या सूचनांप्रमाणेच आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीदारे मतदानाची सविधा एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि व्हीसी/ओएव्हीएमद्रार एजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य, ज्यांनी आधीच दुरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही, ते ई-द्वारे एजीएममध्ये मतदानाचा अधिकार वापरू शकतात. मतदान. कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडसोबत एजीएमसाठी रिमोट ई-मतदान सुलभ करण्यासाठी एक करार केला आहे. सदस्य/ भागधारक, जे व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-मतदानाद्वारे ठरावांवर त्यांचे मत टाकले नाही आणि अन्यथा तसे करण्यास प्रतिबंधित नाही, ते ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएम ज्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले आहे ते एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील. तथापि, ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र
- ६. नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व ठराव (म्हणजे सामान्य आणि विशेष व्यवसाय) केवळ इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे व्यवहार केले जातील.

नदस्यांना ई–मतदानासंदर्भात काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, सदस्य भागधारकांसाठी वारवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असेल किंवा टोल फ्री नं.: १८००-२२२-९०० वर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता.

पुढे अधिसूचित केले आहे की कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ नुसार, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीची शेअर इस्तांतरण पुस्तके कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने २३ सप्टेंबर, २०२१ ते २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) पर्यंत बंद राहील.

> एस्टेला बॅटरीज लिमिटेडकरिता सही/-एच.आर. जैन

मंडळाच्या आदेशान्वरे

पर्णवेळ संचालक

ठिकाण : मुंबई दिनांक : ०६.०९.२०२१

SUUMAYA INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Suumaya Lifestyle Limited) CIN: L18100MH2011PLC220879 SUUMAYA Regd. Off: Gala no. 5/F, D-Wing, Malad Industrial Estate, Kanchpada, Ramchandra Lane Extension, Malad West, Mumbai – 400064

Tel No. 022-49712096 | Website: www.suumayalifestyle.com NOTICE

Notice is hereby given that the 10th Annual General Meeting ("AGM") of the company wi**ll** be neld on Thursday, September 30, 2021 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing Other Audio Video Means (VC/ OAVM) facility in compliance with the applicable provisions o the Companies Act, 2013, Rules framed there under and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with General Circular No.20/2020 lated May 5, 2020 read with General Circular No.14/2020, Dated April 8, 2020 and General Circular No.17/2020, dated April 13, 2020 and January 13/2021 issued by the Ministry o Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular NO. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of ndia ("SEBI Circular"), without the physical presence of the Members at a common venue to transact the business as detailed in the NOTICE convening the Annual General Meeting which will be circulated for convening the AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the financial statements for the financial year 2020-21, along with Board's Report, Corporate Governance Report, Auditors' Report and other documents ("Appual Report") required to be attached thereto, are sent to all the Members of the Company only in electronic mode to those members whose email address is registered with the Company/Depository Participant(s)/ Registrar & Transfer Agent. The requirements of sending physical copy of abovementioned documents have been dispensed with vide MCA & SEBI Circulars. The dispatch of Notice and Annual Report has been completed on Tuesday, September 7 2021. The said Notice and Annual Report will also be available on the website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, on the website of Centra Depository India Limited at www.evotingindia.com and on the Company's website at

www.suumayalifestyle.com The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts are maintained. In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by The

nstitute of Company Secretaries of India: a) The Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vote by electronic means on the Resolutions set out in the Notice of the 10th AGM dated June

b) Day, Date and time of commencement of remote e-voting: Monday, September 27,

2021 at 9.00 a.m. (IST) c) Day, Date and time of end of remote e-voting : Wednesday, September 29

2021 at 5.00 p.m. (IST) Thursday, September 23, 2021 e) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of AGM Notice, holds shares as on the Cut-off Date i.e. Thursday, September 23, 2021 should follow the instructions for e-voting as mentioned

in the AGM Notice. The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not case their vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights through e voting system at the AGM.

a) The Members are requested to note that:

i. Remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. on Wednesday, September 29, 2021;

ii. The Members who have already cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall NOT be entitled to cast their vote again; and iii. Members holding shares in dematerialized form as on Thursday, September 23,

2021, shall be entitled to vote. Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The nanner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses

has been provided in the Notice convening the AGM. For any query relating to attending the AGM through VC/OAVM or e-voting before/ during the AGM, Members may write to / contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Centra Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43/1800225533.

The Company has appointed M/s. Rinkesh Gala & Associates, Practicing Company Secretaries (ACS 42486 and CP No. 20128), as the Scrutinizer for overseeing/conducting the voting process in a fair and transparent manner.

The Board of Directors has recommended the Dividend of Rs. 2.75/- per equity share for the financial year ended March 31, 2021. Members holding shares in electronics form are requested to provide the details to their respective Depository Participants of latest bank account details (Core Banking Solutions Enabled Account Number, 9 Digit MICR and 1digit IFSC), and also to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA).

Further, pursuant to Finance Act, 2020, dividend income is taxable in hands of shareholders effective from April 1, 2020, and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to shareholders at the prescribed rates in the Income Tax Act, 1961 ("the IT Act"). For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. In general, to enable compliance with TDS requirements, the shareholders are requested to complete and/or update their Residential Status, PAN, Category as per IT Act with their Depository Participants (In case of shares held in demat mode).

The result of the e-voting/ voting at AGM shall be declared within forty-eight hours o conclusion of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be displayed at the Registered Office and Corporate Office of the Company and also be placed on the Company's website, besides being communicated to the Stock Exchange vhere the Company's shares are listed.

www.suumayalifestyle.com and on the website of NSE at www.nseindia.com. By order of the Board of Directors Suumaya Industries Limited (Formerly known as Suumaya Lifestyle Limited)

This newspaper intimation will also be available on the Company's website

Ushik Gala (DIN: 06995765) Chairman & Managing Directo

भागप्रमाणपत्रे हरविल्याची जाहीर सूचना

मी, श्रीमती कृती जिगर बाठीया, भरत बाळकृष्ण शाह यांची मुलगी, माझ्याकडे मे. नेक्टर मेडिफार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे भागप्रमाणपत्र क्र.०१ अंतर्गत अनुक्रमांक १ ते ४००० धारक ४००० शेअर्स आहेत, येथे सुचित करीत आहे की, वर नमुद समभागांचे प्रमाणपत्र माझ्याकडून हरवले आहे आणि मी या ऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वरील भागप्रमाणपत्रासह कोणताही खरेदी व्यवहार करू नये. जर कोणा व्यक्तीस काही दावा असल्यास त्यांनी सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-२०४/ए, जानकी सेन्टर, २रा मजला, जिवन नगर वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३ येथे सादर करावेत किंवा nectarmedipharma@gmail.com वर ई-मेल करावा. अन्यथा कंपनीकडून पुढील कोणतीही माहिती न देता वर नमुद अर्जदारांना दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल विनांक: ०८.०९.२०२१ भागधारकाचे नाव

कृती जिगर भाठीया

भागप्रमाणपत्रे हरविल्याची जाहीर सूचना मी, श्रीमती श्वेता निपून संघवी, भरत बाळकृष्ण शाह यांची मूलगी, माझ्याकडे मे. नेक्टर मेडिफार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे भागप्रमाणपत्र क्र.०३ अंतर्गत अनुक्रमांक ९००१ ते १०००० धारक १००० शेअर्स आहेत, येथे सुचित करीत आहे की, वर नमुद सममागांचे प्रमाणपत्र माझ्याकडून हरवले आहे आणि मी या ऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.

सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वरील भागप्रमाणपत्रासह कोणताही खरेदी व्यवहार करू नये. जर कोणा व्यक्तीस काही दावा असल्यास त्यांनी सदर सचना तारखेपासन १५ दिवसांत कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-२०४/ए, जानकी सेन्टर, २रा मजला, जिवन नगर, वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३ येथे सादर करावेत किंवा nectarmedipharma@gmail.com वर ई-मेल करावा. अन्यथा कंपनीकडून पुढील कोणतीही माहिती न देता वर नमुद अर्जदारांना दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल. दिनांक: ०८.०९.२०२१

ठिकाण: मुंबई

श्वेता निपुन संघवी

नोंदणीकृत कार्यालय: सिधवा हाऊस, २रा मजला, एन.ए. सावंत मार्ग, कुलाबा, मुंबई-४००००५. दुर.:०२२-२२८७४८१५/०६२०, फॅक्स:०२२-२२८७०७०२,

४९वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **मनुग्राफ इंडिया लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची

वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहण्यास किंवा https:// evoting.nsdl.com वर थेट वेबकास्ट पाहता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची गणसंख्या

नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या गध्यमातून एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने त्यांचे मत देण्याकरित (रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान मतदान) सदस्यांना विद्युत मतदान सुविधा

- १. एजीएम दरम्यान किंवा विद्युत स्वरुपाने मत देण्यास पात्रता निश्चितीसाठी बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ ही नोंद दिनांक आहे. नोंद दिनांक अर्थात २२ सप्टेंबर, २०२१ रोजी लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक व सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना एजीएम दरम्यान व ४९व्या एजीएममध्ये
- वोटिंगकरिता नोंद दिनांकापुर्वी सदस्य झालेल्या व्यक्तींनी एजीएम सूचनेत नमुद पद्धतीने युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. ३. रिमोट ई-वोटिंग कालावधी शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा.
- ४. सदस्यांनी ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही स्थितीत बदलता येणार
- अधिकार असणार नाही. ६. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये उपस्थित असतील आणि
- ७. ज्या सदस्यांना ४९व्या एजीएमपुर्वी किंवा दरम्यान कोणतीही तांत्रिक सहाय्यता हवी असल्यास त्यांनी संपर्क एनएसडीएलकडे <u>evoting@nsdl.co.in</u> ई-मेल किंवा संपर्क टोल फ्री क्र.१८००-१०२०-९९० व १८००२२४४३० किंवा संपर्क श्री. प्रसाद माडीवाले, सहाय्यक व्यवस्थापक, एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in वर करावा. कृपया तुमचे सर्व पत्र व्यवहारात तुमचे नाव, डीपी आयडी-क्लायंट आयडी/फोलिओ क्र. व ई-वोटिंग इव्हेन्ट नंबर नोंद करावा किंवा संपर्क कंपनीकडे sharegrievaces@manugraph.com
- . भागधारकांना सेवामार्फत प्रश्नांकरिता rnt.helpdesk@linkintime.co.in ई-मेल आणि/किंवा +९१-२२-४९१८६२७० वर निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे संपर्क करावा.

मतदान प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या तपासनीकरिता तपासनीस म्हणून कंपनी सचिव श्री. आशिष के. भट्ट ॲण्ड असोसिएटस् यांची संचालक मंडळाने नियुक्ती केली आहे. घोषित झालेला मतदानाचा निकाल आणि तपासनीसांचा अहवाल कंपनीच्या www.manugraph.com, एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com

र्जीएम सूचनेबाबत दस्तावेज सदर सूचना वितरण तारखेपासून एजीएमच्या तारखेपर्यंत सदस्याद्वारे कोणतेही शुल्क न घेता निरीक्षणासाठी विद्युत स्वरुपात एजीएमच्या सूचनेत उपलब्ध आहेत. अशा दस्तावेंजाचे निरीक्षण करण्याची सदस्यांची इच्छा असल्यास त्यांनी sharegrievaces@manugraph.com ई-मेलवर विनंती पाठवावी. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ व इतर लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, एजीएमनिमित्त गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ । बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद

सदस्यांनी कृपया एजीएम सूचनेत नमुद सर्व टीप लक्षपुर्वक वाचावेत आणि विशेषत: एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती, रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची पद्धत वाचावी.

मनुग्राफ इंडिया लिमिटेडकरिता

सही/-मिहीर मेहता ठिकाण : मुंबई दिनांक : ०६.०९.२०२१

Date: September 7, 2021

भागधारकाचे नाव O MANUGRAF मनुब्राफ इंडिया लिमिटेड

ई-मेल:sharegrievances@manugraph.com, वेबसाईट:www.manugraph.com

४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.००वा.भाप्रवे** कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतूदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अहवाल व निवारण आवश्यकता) अधिनियम २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/ २०२० १३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/ २०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१ (संयुक्तपणे एमसीए परिपत्रके) आणि इतर लागू परिपत्रक आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० व सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ (सेबी परिपत्रके) परिपत्रकानुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय एजीएम सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता **व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)**/ अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) होणार आहे.

आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एकमेव व एकत्रित वार्षिक अहवाल, मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकाचा अहवाल व इतर आवश्यक दस्तावेजांसह (वार्षिक अहवाल) एजीएम सूचना कंपनीने ६ सप्टेंबर, २०२१ रोजी ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंद आहेत त्यांना पाठविले आहे. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>www.manugraph.com</u>, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या https://evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u>

व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याकरिता आणि ई-वोटिंगबाबत युजरआयडी व पासवर्ड तपशिलासह माहिती व सूचना एजीएम सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल अद्यापी नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी विद्युत स्वरुपात कंपनीकडून वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रके इत्यादीसह सर्व पत्र व्यवहार प्राप्त करण्यासाठी त्यांचा ई–मेल नोंद करावा. वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे फोलिओ क्रमांक व पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत, आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत, पारपत्र, वाहन परवाना, निवडणूक मतदान ओळखपत्र इत्यादी सदस्याचे नोंद पत्त्याच्या पृष्ठचर्थ दस्तावेजांसह sharegrievances@manugraph.com वर कंपनीकडें लेखी कळवून त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचा ई-मेल नोंद/अद्यायावत करावे. योग्य पर्डताळणीनंतर कंपनीकडून त्यांच्या नोंद ई-मेलवर लॉगइन परिचयपत्रे पाठविले जातील.

उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

कंपनीने दिली आहे.

कंपनीने त्यांचे सर्व सदस्यांना खालीलप्रमाणे सुचित केले आहे:

- सहभागी होण्यासाठी, रिमोट ई-वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल. . ४९व्या एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे सदस्य झालेल्या व्यक्तींनी किंवा ई-
- भाप्रवे प्रारंभ होईल आणि मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. तद्नंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.
- . जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी/ ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये मत देण्याचा
- ज्यांनी रिमोट ई-वोटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही आणि असे करण्यास रोखले नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल.

वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजसकडे कळविले जाईल.

पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवले जाईल.

मंडळाच्या आदेशान्वये

कंपनी सचिव